www.lloydsengg.in △ CIN: L28900MH1994PLC081235

infoengg@lloyds.in

RS/LLOYDSENGG/BSE-NSEL/2023/201

22.10.2023

The Department of Corporate Services,	The National Stock Exchange of India Limited
BSE Limited	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
27th Floor, P.J. Towers, Dalal Street,	Bandra (East), Mumbai - 400 051
Mumbai - 400 001	
Scrip Code: 539992	Symbol: LLOYDSENGG

Dear Sirs/Madam,

Sub: Publication of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023 of our Company.

Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the copies of the Newspaper Advertisement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2023 of our Company published in the Financial Express (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,

Yours faithfully,

For Lloyds Engineering Works Limited (Formerly Known as Lloyds Steels Industries Limited)

Rahima Shaikh Company Secretary & Compliance officer ACS: 63449

Regd. Office **Corporate Office** Works

: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, District Thane - 421 401 | +91 2524 222271 | +91 95456 54196

: A-2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai – 400 013 | +91 22 6291 8111

: Plot No. A-5/5, A-5/4 & A-6/3, MIDC Industrial Area, Murbad, District Thane - 421 401 | +91 2524 222271 | +91 95456 54196

: K-3, Additional Murbad Industries Area, Kudavali Village, MIDC Murbad, District Thane - 421 401.

FE SUNDAY



ICICI Bank Limited

CIN-L65190GJ1994PLC021012

Registered Office: ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara - 390 007. Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051. Phone: 022-26538900, Fax: 022-26531228, Email: companysecretary@icicibank.com

Website: www.icicibank.com

FINANCIAL RESULTS

(₹ in crore)

			S	TANDALONE				C	ONSOLIDATE	D	<u> </u>
	Particulars	Three mo	nths ended	Sixmonth	ns ended	Year ended	Three mor	nths ended	Six month	ns ended	Year ended
Sr. no.		September 30, 2023 (Q2-2024)	September 30,2022 (Q2-2023)	30, 2023	September 30,2022 (H1-2023)	March 31,2023 (FY2023)	September 30, 2023 (Q2-2024)	September 30, 2022 (Q2-2023)	September 30, 2023 (H1-2024)	September 30, 2022 (H1-2023)	March 31, 2023 (Fy2023)
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations (net)	40,697.07	31,087.91	79,459.93	59,424.65	129,062.79	57,292.26	45,178.22	109,376.26	84,396.55	186,178.80
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	13,646.64	10,035.80	26,493.32	19,200.87	42,421.23	14,824.23	10,844.94	29,138.86	20,836.73	46,256.46
3.	Exceptionalitems				30		40	60		50	
4.	Add: Share of profit in associates	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	335.45	306.52	586.49	517.78	998.29
5.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,646.64	10,035.80	26,493.32	19,200.87	42,421.23	15,159.68	11,151.46	29,725.35	21,354.51	47,254.75
6.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10,261.00	7,557.84	19,909.20	14,462.78	31,896.50	10,896.13	8,006.99	21,532.25	15,391.52	34,036.64
7.	Total comprehensive income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] (refer note no. 3)	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
8.	Paid-up equity share capital (face value ₹ 2 each)	1,400.83	1,393.79	1,400.83	1,393.79	1,396.78	1,400.83	1,393.79	1,400.83	1,393.79	1,396.78
9.	Reserves excluding revaluation reserves	210,508.56	177,407.93	210,508.56	177,407.93	195,495.25	226,314.47	190,007.24	226,314.47	190,007.24	209,248.29
10.	Earnings per share (EPS):		- X1		707		775		900	1 101	50
	Basic EPS before and after extraordinary items, net of tax expense (not annualised) (in ₹)	14.66	10.86	28.46	20.79	45.79	15.57	11.50	30.79	22.13	48.86
	Diluted EPS before and after extraordinary items, net of tax expense (not annualised) (in ₹)	14.40	10.64	27.96	20.38	44.89	15.27	11.25	30.19	21.66	47.84

Mumbai

October 21, 2023

- At September 30, 2023, the Bank holds contingency provision of ₹13,100.00 crore (March 31, 2023: ₹13,100.00 crore; September 30, 2022: ₹10,000.00 crore).
- During Q2-2024, the Bank has allotted 6,437,365 equity shares of ₹2 each pursuant to exercise of employee stock options.
- The Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to banks in India.

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Bank's website (www.icicibank.com).

For and on behalf of the Board of Directors

Sandeep Batra **Executive Director** DIN-03620913







LLOYDS ENGINEERING WORKS LIMITED

formerly known as LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED Regd. Office: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401. Corporate Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel. Nos.: 022-6291 8111 L28900MH1994PLC081235. Website: www.lloydsengg.in Email: infoengg@lloyds.in EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

Sr.	PARTICULARS		Comeo	lidated						
No	PARTICOLARIS	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	Quarter Ended	Half Year Ended	
		2023	30th September, 2022	30th June, 2023	30th September, 2023	30th September, 2022 (Unaudited)	31st March, 2023	30th September, 2023	30th September, 2023	
	E	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		(Audited)	(Unaudited)	(Unaudited	
1	Total Income from Operations	12,314.39	3,164.06	11,506.37	23,820.76	8,380.34	31,840.61	12,314.39	23,820.76	
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,331.88	755.15	1,487.96	3,819.84	2,012.83	5,171.95	2.331.88	3,819.84	
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,331.88	755.15	1,487.96	3,819.84	1,762.83	4,921.95	2,331.88	3,819.64	
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,878.95	755.15	1,283.90	3,162.85	1,762.83	3,682.31	1,860.26	3,144.16	
11	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,890.96	755.03	1,305.65	3,196.61	1,762.60	3,714.38	1,872.27	3,177.92	
6	Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	10,788.78	9,886.98	10,636.98	10,788.78	9,886.98	9,886.98	10,788.78	10,788.78	
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	×			+	70	9,649.45	3.5		
8	Basic Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.17	0.08	0.12	0.30	0.18	0.38	0.17	0.30	
9	Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.17	0.08	0.12	0.30	0.18	0.35	0.17	0.30	

The Consolidated Financial results of the Company are being submitted for the first time under the provision of Ind AS 110 Consolidated Financial Statements & Ind AS 28 Investments in Associates and Joint Venture since the Associate relationship is established in the financial year 2023-2024. There is no requirement of presentation of Consolidated Financial results in the earlier periods and hence, comparative figures in the Consolidated Financial results have not been provided. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC

62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange's at www.bseindia.com www.nseindia.com and also on the Company's website at www.lloyds.in. The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record be the Board of Directors at their meeting held on 20th October, 2023.

Previous period figures have been re-grouped / re-classified where ever necessary For Lloyds Engineering Works Limited (formerly known as Lloyds Steels Industries Limited)

Mukesh R. Gupta Chairman and Whole Time Director

DIN: 00028347

Demand Notice

SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED

SMFG Grihashakti (FORMERLY FULLERTON INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED)

Grihashakti (Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, MH. Regd. Off.: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095, TN. POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY [(Appendix IV) Rule 8(1)]

WHEREAS the undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Company Limited (Formerly Fullerton India Home Finance Company Limited) a Housing Finance Company [Duly Registered with National Housing Bank (Fully Owned by RBI)] (hereinafter referred to as "SMFGIHFCL") under Secuitisation and Reconstruction of Financial Assests and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of the powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned below under Section 13(2) of the said Act calling upon you being the borrowers (names mentioned below) to repay the amount mentioned in the said notice and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers mentioned herein below having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers mentioned herein below and to the public in general that the undersigned has Taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under sub-section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrowers mentioned here in above in particular and the public in general are hereby cautioned not to deal with said property and any dealings with the property will be subject to the charge of "SMFGIHFCL" for an amount as mentioned herein under and interest thereon.

Description of Secured Assets

No.	Co-Borrowers(s) with Loan A/c. No.	(Immovable Property)	Date & Amt.	Symbolic Possession
1	249 401.	Harijan Basti, Near Pragana Jwalapur, Tehsil & Dist. Haridwar +Bounded in the - •East By: Land of Madan Mohan Bhall; •West By: Passage 12 Feet Wide; •North By: Land of Sankar; •South By: Passage 13 Feet Wide.	Date: 28.02.2023 ₹ 27,02,490/- (Rs. Twenty Seven Lakh Two Thousand Four Hundred Ninety Only) along with Interest as on 24.02.2023	19.10.2023 (SYMBOLIC POSSESSION)
2	611707210394920 1. NEERAJ CHAUHAN \$/o. Vijay Pal Singh 2. SUNITA CHAUHAN Add. 1 :- Hanumantpuram Gali No. 3, Opp. ITI Kankhal,	A West Facing House, Over Parts of Plot No. 11 & 12, Land Admeasuring East 21 Ft., West 21 Ft., North 42 Ft., South 42 Ft., Total Area 882 Sq. Ft., Having It Khasra No. 184, and Having Its Total Covered Area 1124 Sq. Ft., Situated At Village: Jagjeetpur, Pargana: Jwalapur, Tehsil & Dist. Haridwar (Within Municipal Limits), Uttarakhand. +Bounded in the - •East: Property of Other; •West: Passage 20 Ft.; •North: Part of Plot No. 12; •South: South Part of Plot No. 11.	₹ 54,05,969/- (Rs. Fifty Four Lakh Five Thousand Nine Hundred Sixty Nine Only) along with	THE RESERVE THE PROPERTY OF TH

Place: Haridwar, Uttarakhand. Date: 20.10.2023

Date: 20th October 2023

Name of the Borrower(s) /

Authorized Officer. SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Home Finance Company Limited)



KOTAK MAHINDRA BANK LIMITED

CIN - L65110MH1985PLC038137

Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Tel.: +91-22-61660001 Fax: +91 22 6713 2403 Website: www.kotak.com E-mail: KotakBank.Secretarial@kotak.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

STANDAL ONE

(₹ in crore)

		STANDALONE		CONSOLIDATED			
Particulars	Quarter ended 30 th September, 2023 (Unaudited)	Half Year ended 30 th September, 2023 (Unaudited)	Quarter ended 30 th September, 2022 (Unaudited)	Quarter ended 30 th September, 2023 (Unaudited)	Half Year ended 30 th September, 2023 (Unaudited)	Quarter ended 30 th September, 2022 (Unaudited)	
Total income from operations (net)	13,507.36	26,690.62	9,925.22	21,559.52	42,283.43	17,434.79	
Net Profit / (Loss) (before tax, extraordinary items)	4,243.56	8,828.82	3,430.51	5,888.34	11,474.77	4,747.38	
Net Profit / (Loss) before tax (after extraordinary items)	4,243.56	8,828.82	3,430.51	5,888.34	11,474.77	4,747.38	
Net Profit / (Loss) after tax (before extraordinary items)	3,190.97	6,643.27	2,580.68	4,461.04	8,611.23	3,608.18	
Net Profit / (Loss) after tax (after extraordinary items)	3,190.97	6,643.27	2,580.68	4,461.04	8,611.23	3,608.18	
Paid up Equity Share Capital	993.75	993.75	992.87	993.75	993.75	992.87	
Reserves (excluding Revaluation Reserves and Minority Interest	81,966.67**	81,966.67**	70,964.14*	110,760.81**	110,760.81**	95,641.70*	
Basic Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised)	16.06	33.43	13.00	22.45	43.34	18.17	
Diluted Earnings per equity share (before extraordinary items) (of ₹ 5/- each) (not annualised)	16.05	33.43	12.99	22.45	43.33	18.17	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-		5.		
Securities Premium Account	25,128.26	25,128.26	24,854.58				
Net worth (Refer Note 3)	89,304.03	89,304.03	76,534.47			1	
Outstanding debt	22,514.43	22,514.43	18,660.12				
Outstanding redeemable preference shares	NA	NA	NA				
Debt Equity Ratio (Refer Note. 3)	0.25	0.25	0.24				

- As on 31st March 2022
- ** As on 31st March 2023

Notes:

- 1. The above is the extract of the detailed format of Quarterly / Half Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly / Half Yearly Financial Results are available on the websites of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com and also on website of the Bank http://kotak.com).
- 2. As Ind AS is not applicable to Banking companies, total Comprehensive Income and other comprehensive income is not applicable.
- Information as required pursuant to Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015: Methodology for computation of the ratios is as follows:

medicallegy for comparation of the father is as follows:					
Debt-Equity ratio	Represents the ratio of Borrowings / Sum of Capital and Reserves and Surplus				
Networth	Calculated as per the Master Circular - Exposure Norms issued by the RBI.				

- Capital Redemption Reserve and Debenture Redemption Reserve is not applicable to the Bank.
- 5. There has been no change to significant accounting policies during the quarter and half year ended 30th September, 2023 as compared to those followed for the year ended 31st March, 2023.

By Order of the Board of Directors For Kotak Mahindra Bank Limited

Dipak Gupta Managing Director & CEO KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

JJM-WSS to Vellathooval Pt in Idukki District-Package II- Construction of OHSR cum Pum house near Kathippara and GLSR at South Kathippara, Supply and erection of CF pumpse at Kathipara and laying distribution line to Zone 7 and 8-General Civil Work EMD Rs. 200000/- Tender fee: Rs. 11025 Last Date for submitting Tender: 07-11-2023 Phone: 04852835637 **Website:** 04:00:pm www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-1418-2023-24

Superintending Engineer PH Circle Muvattupuzha

Vivimed Registered office: Plot No.78-A, Kolhar Industrial Area, Bidar-585403, Karnataka Corporate office: NCC Bulding, 4th Floor (West Wing) Madhapur, Hyderabad -500081, Telangana. **Tel No.:** 91-40-6608 6608, **Fax No.:** 91-40-6608 6699,

(CIN:L02411KA1988PLC009465)

VIVIMED LABS LIMI7

E-mail: Yugandhar.Kopparthi@vivimedlabs.com NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING **INFORMATION AND BOOKCLOSURE**

NOTICE is hereby given that the 35th Annual General Meeting (for FY2022-23)of the Member of the Company will be held at the Plot No.78-A, Kolhar Industrial Area, Bidar-585403 or

Monday, November 13, 2023 at 12.30 p.m. to transact the Business, as set out in the Notice of AGM. The Company has completed dispatch of Annual Report of the Company for 2022-2023 along with the Notice of the AGM on or before Saturday, October 21, 2023 (through E-mail) Notice of the AGM/ Annual Report is available on the website of the Company www.vivimedlabs.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) www.evotingindia.co.in websites of the Stock Exchanges http://www.bseindia.com & http://www.nseindia.com Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, of November 08, 2023 to Monday, of November 13, 2023 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management

and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of Securities And Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, N are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting') provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) and the business may be transacted The remote e-voting period shall commence from 9:00 a.m (IST) on Friday, November 10, 2023 and ends at 5:00 p.m. (IST) on Sunday, November 12, 2023, after which voting shall not be

allowed. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. The facility for voting through Ballot shall also be made available at the AGM and Members

attending the meeting who have not cast their vote by remote e-voting prior to the meeting shall be able to exercise their right to vote at the meeting. The members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid

up equity share capital of the Company as on Tuesday, November 7, 2023 ('cut-off date'). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to caste vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or ballot form or voting at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at info@aarthiconsultants.com However, if you are already registered with CDSL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details /Password" option available on www.evotingindia.com.

Mr.N.V.S.S.S Rao, Practicing Company Secretary (Membership No.5868, CP No.2886), has been appointed by the Board of Directors of the Company as Scrutinizer for scrutinizing the remote e-voting process as well as voting at the Meeting, in a fair and transparent manner. In case of queries/grievances with regard to remote e-voting, contact M/s,Aarthi Consultants Pvt, Ltd. Registered Office: 1-2-285, Domalaguda, Hyderabad-500029, Phone: 040-27638111/ 27634445, E-mail: info@aarthiconsultants.com or helpdesk.evoting@cdslindia.com o Yugandhar.kopparthi@vivimedlabs.com.

By Order of the Board For Vivimed Labs Limited

Yugandhar Kopparthi

Company Secretary Date: 21.10.2023

'IMPORTANT''

Place: Hyderabad

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

financialexp.er

Mumbai, 21st October 2023

आझाद एक दिवस आधीच करण्यासाठ आयोजकावर दबाव

दि.२१ : मागील वर्षांपासून आझाद मैदानात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. यात अखेरच्या दिवशी रावण दहन करण्यात येते. परंतु यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. त्यामुळे एक दिवस आधीच रावण दहन करा, यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विरोध केला जात

शिवसेनेने शुक्रवारी दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केला. त्यात हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख आहे. दुसरीकडे आझाद

मैदानात साहित्य कला मंडळ आणि महाराष्ट्र रामलीला मंडळाकडून अनेक वर्षापासून रामलीलाचे आयोजन करण्यात येते. या मंडळांनी कायदेशीरपणे ऑक्टोबरला पोलीस आणि मुंबई म हापालिकेकडे परवानगी घेतली आहे. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरामेळाव्यामुळे आता एक दिवस आधीच रावण दहन करण्याची वेळ आली याबाबत महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप श्रुक्ला म्हणाले की, आमच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारकडून दबाव येत आहे. ज्यामुळे आमची वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. रावण दहन हे एक दिवस आधीच रावण दहन करावे लागणार आहे.

जाहीर नोटीस

श्री सभाष नानासाहेब माने यांनी खोली क्रमांक D6, प्लॉट क्रमांक 60, नवरत्न सीएचएस लि. गोराई-1, बोरिवली (प), मुंबई 400091 च्या सदस्यत्व हस्तांतरणासाठी अर्ज केलेला आहे आम्ही 7 दिवसांच्या आत वारस किंवा इतरांकडून दावे किंवा हरकती मागवतो. या नोटीसचे संबंधित नोंदणीकृत कायदेशीर मूळ पुराव्यासह, कोणतेही दावे प्राप्त न झाल्यास सोसायटीला बाय लॉजनुसार खोली हस्तांतरित करण्याचे स्वातंत्र्य असेल. विहित कालावधीत कोणत्याही दाव्यासाठी सोसायटी कार्यालयार्श संपर्क साधावा.

> नवरत्न सहकारी संस्था लिमिटेडच्या वती भरतकुमार वाघेला (सचिव +919702081350

स्थान : मंबई **दिनांक** : 22.10.2023

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that my clients Mrs. Rohini B. Gotecha & Mr. mat my citents Mrs. Rollin B. Gotecha & William Bhupendra T. Gotecha are owners of Flat Ne B-9/304, Shri Darshan Shantinagar C. H. S Ltd., Sector-9, Shanti Nagar, Mira Road (East) Dist. Thane-401 107. The original Agreemen for Sale dated 15/09/1987 between M/S Shortiers Builder and Vern Lois Cabin B. Shantistar Builders and Kum. Jain Sabita P. egistered in the office of Joint Sub Registra hane, under document No. 3969/1987 of lated 11/11/1987 and the original Registration Receipt No. 978295 dated 11/11/1987 in espect of the registration of the said Agreement for Sale and in respect of the said flat has been lost, misplaced and the same as not traceable after making proper search and efforts. My clients have also decided to sell the ertoris. My chemis nave also decided to self in said flat. Claims and objections is hereb invited from the objectors, claimants having objection, claim on the basis of the said long Agreement for Sale dated 15/09/1987 between M/s. Shantistar Builders and Kum. Jain Sabit December 1988 of the Residentian Research M/s. P. as well as the Registration Receipt No 978295 dated 11/11/1987 for the said Agreement. The objectors, claimants ma Agreement. The objectors, claimants may contact to the undersigned within 15 days from the publication of this notice, along with documentary support in his / her / their claim failing which the sale transaction of the said flat will be completed and thereafter any claim or delicition. If we have required to the said of the said flat will be completed and thereafter any claim or delicition. If we have required the said flat will be completed and thereafter any claim or delicition. K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar,

जाहीर नोटीस

Mira Road, Dist. Than

येथे सूचना देण्यात येत अहे कि, मूळ सभास **श्री. नामदेवराव परशुरामजी मेश्राम** हयांर्न संस्थेमधन राजीनामा घेतल्यानंतर संस्थेने **श्रीमर्त पुष्पा स. दुशिंग** हयांना नवीन सभासद म्हणून सामील करून घेतले आहे. तसेच संस्थेने श्रीमती. पुष्पा स दुशिंग हयांना ताबापत्रानुसार संस्थेचे भागभांडवल क्र भाग क्र. ४१ ते ४५ हे त्यांच्या नावे दिनांव २६-०१-१९९४ रोजी केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मृत दस्तावेजाबाबत किंवा भागावर तारण, मालकीत्व अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही दावा असल्य ऱ्याची सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवा अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे प्रमजण्यात येईल आणि तदनंतर कोणताही दाव

वेचारात घेतला जाणार नाही मालमत्तेची अधिसूचना सदनिका क्र. १०१, रिषिका सह. गृह. निर्माण संस्थ मर्यादित, प्लॉट नं. ११३, आर.एस.सी – ३७, गोराई-

२, बोरीवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. **आर.के. तिवारी** (वकील मुंबई उच्च न्यायालय)

सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर-४०१२०९

जाहीर सूचना

सर्वांना येथे सुचित करण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती सुलभा दगडू भुवड** या फ्लॅट क्र.२१८, २रा मजला इमारत क्र.४, बी-विंग, सुखसागर को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., पॉकेट क्र.५, आकृती सेन्टर पॉईंट, सेन्ट्रल रोड, एम.आय.डी.सी., अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथील जागेच्या कायदेशीर मालक आहेत आणि भागप्रमाणपत्र क्र.३४ च्या धारक आहेत. मुळत: श्री. दगडु गणपत भुवड यांना दिनांक १४ नोव्हेंबर, १९९६ रोजीच्या करारनामानुसार वेकासक आकृती निर्माण लिमिटेड यांच्याकडून दिनांक २३.११.२००६ रोजीच्या ताबापत्रानुसार सदर फ्लॅट देण्यात गले होते. सदर **श्री. दगडु गणपत भुवड** यांचे १४.०४.२०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात माझे अशील श्रीमती <mark>नुलभा दगडु भुवड</mark> (विधवा पत्नी) आणि **श्रीमती स्नेहा** (विवाहीत मुलगी), **श्री. सचिन दगडु भुव**ड (मुलगा) आणि **श्री. योगेश दगडु भुवड** (मुलगा) हे कायदेशीर वारसदार असून सामायिक सरासरीने सदर फ्लॅट वारसाहक्काने प्राप्त करण्याचे अधिकार आहेत. दिनांक १२.१०.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीडीआर१-१४३३४-२०२३ नुसार नोंदणीकत दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या मक्तता त्रारनामानुसार एक मुलगी आणि दोन मुले यांनी त्यांचे सदर शेअर्स माझे अशील **श्रीमती सुलभा दगडु भुवड** यांच्या नावे मुक्त केले आणि तेव्हापासून सदर फ्लॅटचा एकमेव मालक म्हणून त्यांच्याकडे वापर, वहिवाट अधिकार आहे. आता माझ्या अशिलांना भावी खरेदीदाराकडे सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटवर मालकीत्व. तारण. कर्ज गलकी हक अधिभार वारसाहक इत्यादी स्वरूपात . त्रोणताही दावा, अधिकार असल्यास त्यांनी खालील म्बाक्षरीकर्त्याकडे लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह जाहीर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

दिनांक: २२.१०.२०२३ ठिकाण: मुंबई सुरेशचंद्र एस. तिवारी (वकील उच्च न्यायालय) कार्यालय: जी-१३, तळमजला, गणेश वाडी कोहौसोलि., आकृती स्टारजवळ, सेन्ट्रल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informe that late MR. RUPKUMAR BHASKAL KELAMPARAMBIL, member of the Royal Control of the Royal Con Accord III Co-operative Housing Society Ltd and co-owner of Flat No. B-204, Shanti Parl Mira Road (East), Dist. Thane - 401 107, diec intestate on 05/07/2023. Mrs. Mini Rupkumai is claiming transfer of undivided shares and terest in the capital / property of the societ elonging to the deceased member in her name ing co-owner, wife and one of the legal he and successor of the deceased. Mr. Rupkum Rahul & Mr. Sreeyesh Rupkumar, the othe legal heirs of the deceased have decided to release their share from the undivided share o the deceased in respect of the above Flat in favour of Mrs. Mini Rupkumar by entering into registered Release Deed. Claims and objections are hereby invited from the other egal heirs and successors of the deceased if any or transfer of undivided shares and interest elonging to the deceased in respect of the said lat as well as entering into and registration e Release Deed inform to undersigned with period of 15 days from the publication of this notice failing which the Deed of Release will be executed and the society will transfer andivided shares and interest belonging to the leceased and thereafter any claim or objection

वसई-विरार

यांच्याकडुन

कळविले आहे.

ता. 22/10/2023

वसई

शहर

बांधकाम

मिळकतीच्या मालकी हक्काबाबत कोणाचाई

ॲड. सिद्धेश नाईक

पत्ता :- ए विंग 103, पहिला मजला,

यशवंत प्राईड, वसई कोर्टासमोर

वसई (प), ता. वसई, जि. पालघर.

मा. प्रशासकियं अधिकारी, मालमत्ता, 'एफ

नॉर्थ विभाग, म्युनिसिपल बिल्डींग, भाउ

दाजी लाड रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९ या

कार्यालयामार्फत प्रॉप्त ज्ञॉलेल्या पत्रानुसान

सही/-

श्री अमित जितेन्द्र दोशी

देण्यात आले आहे.

PUBLIC NOTICE

Marol Mayur Co-operative Housing Society Limited, having its address at old Military Roa

Marol, Andheri (East), Mumbai 400059, has received a Joint application dated 23.08.2023

from Mrs. Aurelia Vaz, Mr. Synew Anthony Vaz, Mr. Sylvin Joseph Vaz and Mrs Samantha Gilroy Quadros for transfer of ownership right and transfer of Share Certificate

No. 30 dated 24.02.1983 bearing distinctive Nos. from 146 to 150 in their favour in place of the deceased member, Mr. Sebastian Safiro Vaz of Flat No. C-16 in our society building.

The above said deceased member, Mr. Sebastian Safiro Vaz died on 11.10.2022 and has filed nomination on 03.07.2010 Recorded in the society's Nomination Register Sr. 156, Book

3) Mr. Sylvin J. Vaz (Son) 25% (4) Mrs. Samantha Gilroy Quadros (Married Daughter) 25%

Therefore persons having any claims or objection for transfer of above share certificate and ownership right of the said flat in the names of Mrs. Aurelia Vaz, Mr. Synew Anthony Vaz, Mr

Sylvin Joseph Vaz and Mrs. Samantha Gilroy Quadros, in our society building should intimate the same to the undersigned within 15 (fifteen) days from the publication of this notice

along with supporting documents or otherwise, the said share and ownership right of the said

Flat will be transferred in the names of Mrs. Aurelia Vaz, Mr. Synew Anthony Vaz, Mr. Sylvii

Joseph Vaz and Mrs. Samantha Gilroy Quadros and no subsequent claims or objections of

नोटीस

कॉ-ऑप हौसेइंग सोसायटी लिमीटेड, गुदावली हित डॉर् राधा कृष्णा क्रोस रोड अधेरी पूर्व मुंबई

४०००६९ असन या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील सदर सभासदांच्या ना

ादिनका असून त्याचा नंतर त्यांचा खालील वारसांनी त्याचा नावे सदिनका हस्तांतरीत करणे व संस्थेचे

भासद करूने घेण्याकरित संस्थाकडे लेखी अर्ज केले आहे. संस्थेच्या सदर सभासदाने महाराष्ट्र सहकारी

iस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतदीनुसार संस्थाकडे वारस नोंद केलेली नाही. अर्ज

लेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मूळ सदर सभासदांचे वारसदार असल्यास किंवा

गरसदारबाबत इतर कायदेशीर सह- वारसदारची काही हरकत आसल्यस आशा व्यक्ती किंवा संस्थनी

प्तदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आता वरील सचिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन

त्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुरात्यासह कार्यालयांनी वेळात सायंकाळी है ते ९ या वेळेत संपर्क

ाधावा विहीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षपे न आल्यास संस्थाकडे वारसदार म्हणून अर्ज

न्लेले आर्ज़दराँचा त्या सदर सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत, असे समजून संस्था

आशा अर्जदार व्यकतीचा नावे त्या सदर सभासदाचे भाग व संस्थातील सदनिका हस्तांतरीत करेल व

गयदेशीर कार्यवाहीकरीता संबंधीत प्रशासकीय कार्यालयाकडे शिपारस करेल. त्यानंतर कोणाचेर्ह

कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशी^र

. कुसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळींची असनार नाही.

यत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सची

सदर सभासदांचे नाव

३०८ श्री. दत्ताराम केशव म्हादे

स्थळ : मुंबई

दिनांक : २२/१०/२०२३

For and on behalf of the Marol Mayur Co-operative Housing Society Limited,

दिनांक : २०-१०-२०२३

K. R. TIWARI (ADVOCATE) Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

जाहिर सूचना

मी श्रीमती जीनल आनंद छेडा, रा. रूम नं. २६, तळमजला, बिल्डींग नं. टी/७२ माटुंगा सिंधी केम्प, भाऊ दाजी लाड रोड विश्रामवाडी, सायन, मुंबई - ४०००२२ (जुना पत्ता: ए- ६०२/६०३, शिवम कार्टर रोड नं.९, बोरीवली (पूर्व), मुंबई ४०००६६) याद्वारे जाहिर सूचना प्रसारीत करीत आहे की, सदरहू खोलीचे घरभाडे मुळ भाडेकरू श्रीमती गीता महेश पंजाबी यांचे नावे आहे. सदर खोलीच्या भाडे हस्तांतरणबाबत मुंबई महानगरपालिकेच्या मा. प्रशासकिय अधिकारी, मालमत्ता, 'एफ नॉर्थ विभाग, म्युनिसिपल बिल्डींग, भाऊ दाजी लाड रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९ या कार्यालयात नियमानुसार व आवश्यक कागदपत्रा समवेत अर्ज सादर केलेल आहे. तरी सदरह खोली भाडे हस्तांतरणा-बाबत कोणत्याही व्यक्ती अथवा आर्थिक संस्था यांचे आक्षेप किंवा हरकती असल्यार त्यांनी ही जाहिर सूचना छापुन अल्यापासु १५ दिवसांच्या आंत आपल्या हरकती व आक्षेप मा. प्रशासकिय अधिकारी, मालमत्ता 'एफ' नॉर्थ विभाग म्युनिसिपल बिल्डींग, भाऊ दाजी लाड रोड, मांटुंगा, मुंबई- ४०००१९ या ठिकाणी लेखी नोंद्रवावेत व त्या संदर्भातील योग्य ती कागदपत्रे त्या सोबत सादर करावीत.

वरील जाहिर सूचना मुंबई महानगरपालिकेच्य मा. प्रशासकिये अधिकारी, मालमत्ता, 'एफ नॉर्थ विभाग, म्युनिसिपल बिल्डींग, भाऊ दाजी लाड रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९ या कार्यालयामार्फत प्राप्त ज्ञालेल्या पत्रानुसा देण्यात आले आहे.

दिनांक : २०-१०-२०२३

सही/-श्रीमती जीनल आनंद छेडा

No. 4, Page No. 14 on 19.09.2010 as detailed below:

vhatsoever nature will not be entertained

Ratnakar Shetty (Hon. Secretary) Mob. No. 9322549738

Mrs. Aurelia Vaz (Wife) 25% (2) Mr. Synew A. Vaz (Son) 25%

जाहीर सूचना जाहीर नोटीस

आम्ही मे. श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट एलटीडी.. सर्व लोकांस कळविण्यात येते की, गाव मौजे सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की मालोंडे, ता. वसई, जि. पालघर येथिल सि.स.नं 428, क्षेत्र 369.60 चौ.मी., सि.स.नं. 427 / अ महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने क्षेत्र 282.60 चौ.मी., सि.स.नं. 427 / ब / 2, क्षेत्र आमच्या बिल्डींग सीटीएस न. ६३, 110.86 चौ.मी. ही जिमन मिळकत मे. श्री. २,४,५,७,३(प.), गाव मागाठणे र/स गणेश कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. लाभचंद वार्ड, बोरीवली (वेस्ट), मुम्बई, प्रकल्पाला गमानचंद जैन आणि श्री. महेश रतिलाल नागर दिनांक २६ सप्टेंबर २०२३, रोजी पत्र क्रमांक यांच्या मालकीची असुन त्यांना सदर जमिन SII/MH/INFRII2/422371/2023, EC मिळकत विकसित करावयाची आहे त्यासाठी Identification No महानगरपालिका परवानर्ग

EC23B038MH182019 अन्वेय पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आमच्या अशिलांना अर्ज आहे. सदर मान्यता पत्राची प्रति http:// दाखल करावयाचा आहे. तरी सदर parivesh.nic.in संकेतस्थळावर उपलब्ध कोणताही हक्क हित संबंध हरकत असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन 15 मे. श्रद्धा प्राइम प्रोजेक्ट एलटीडी

दिवसांच्या आत पुराव्यासहीत लेखी हरकत खालील नमुद पत्यावर नोंदविण्यात यावी. तरी

PUBLIC NOTICE Notice is hereby given to public

at large that MŔŠ. JAYSHREE RAJENDRA OZA & MRS RAJSHRI JAYAPRAKASH PANICKER have applied for transfer of 100% undivided rights in the premises being Flat No.D/159 on 3rd Floor in the building known as VARDHMAN NAGAR CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Narsing Lane, Malad (West) Mumbai 400064 along with five fully paid up shares of Rs.50/each issued under Share Certificate No.159 and bearing distinctive Nos. from 781 to 785 (both inclusive), after their mother MRS. LALITABEN DEVENDRA BUDHIA, expired on 6th March, 2022, All persons who have any claim right, title and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale mortgage, charge, trust, lien possession, gift, maintenance lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14 Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West) Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned. Date: 22/10/2023

(Mrs. Rashida Y. Laxmidhar)

जाहिर सूचना मी श्री अमित जितेन्द्र दोशी, रा. राम नं. ४६ तळमजला, बिल्डींग नं. टी/७१, माटुंगा सिंधी केम्प, भाऊ दाजी लाड रोड, विश्रामवाडी सायन, मुंबई - ४०००२२ (जुना पत्ता: ९०१ कुश पर्ल, सुनिता अपार्टमेंट को.हा.सो., दामु अन्ना दाते रोड/ गोखले रोड, महावीर नगर दहानुकर वाडी, कांदिवली (पश्चिम), मुंबई -४०००६७) याद्वारे जाहिर सूचना प्रसारीत करीत आहे की, सदरह खोलीचे घरभाडे मूळ भाडेकरु श्री सुरेश के. आहुजा, यांच नावे आहे. सदर खोलीच्या भाडे हस्तांतरणबाबत मुंबई महानगरपालिकेच्या मा. प्रशासिकर अधिकारी, मालमत्ता, 'एफ' नॉर्थ विभाग म्यनिसिपल बिल्डींग, भाऊ दाजी लाड रोड मांद्रुंगा, मुंबई-४०००१९ या कार्यालयात नियमानुसार व आवश्यक कागदपत्रा समवेत अर्ज सांदर केलेला आहे. तरी सदरहू खोर्ल भाडे हस्तांतरणाबाबत कोणत्याही व्यक्त अथवा आर्थिक संस्था यांचे आक्षेप किंवा हरकती असल्यास त्यांनी ही जाहिर सूचन छापुन अल्यापासुन १५ दिवसांच्या आत आपल्या हरकती व आक्षेप मा. प्रशासकिय अधिकारी, मालमत्ता, 'एफ' नॉर्थ विभाग म्युनिसिपल बिल्डींग, भाऊ दाजी लाड रोड माटुंगा, मुंबई- ४०००१९ या ठिकाणी लेर्ख नोंदवावेत व त्या संदर्भातील योग्य र्त कागदपत्रे त्या सोबत सादर करावीत. वरील जाहिर सूचना मुंबई महानगरपालिकेच्य

Advocate

राज वाचा दै. मुंबई लक्षदीप

जाहीर सूचना

मुळ विक्री करारनामा हरविल्याबाबत जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, वेसकॉन प्रॉपर्टीज प्रा.लि. (प्रवर्तक), श्री. अमित जालन आणि अरविंद जालन **(प्रथम मालक)**, धर्मेंद्र थलेसार व धर्मेश थलेसार **(द्वितीय मालक)**, संजय के. पटेल, कानुभाई ए. पटेल, मनिश बी. ठक्कर, हाफिझ कॉन्टॅक्टर **(ततीय मालक).** क्षमा कपिल शर्मा, श्रीमती गोपी लक्ष्मणदास तलरेजा, अशोक लक्ष्मणदास तलरेजा, मुकेश लक्ष्मणदास तलरेजा. श्रीमती कौशल्या लालचंद रोहरा. सुरेश गोपालजी पोपट, लािधर गुप्ता, नारायण ु झुनझुनवाला, संतोष झुनझुनवाला, सुशिल झुनझुनवाला **(चतुर्थ मालक)**, येसुबाई ु तुकाराम भोईर, अशोंक तुकाराम भोईर, गणेश तुकाराम भोईर, कुमारी हेमलता तुकाराम भोईर. कुमार रमेश तुकाराम भोईर, श्रीमती जयश्री रामचंद्र पाटील, श्रीमती शांताबाई यशवंत भोईर **(पाचवे मालक)** आणि श्री. रश्मिकांत कृष्णालाल दलाल व श्रीमती पुष्पा रश्मिकांत दलाल **(खरेदीदार)** यांच्या दरम्यान फ्लॅट क्र.६०४, ६वा मजला, इमारत क्र.''बी१'' साकेत कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.३९/१, ३९/२ ३९/३, ३८/३, ४०(भाग), गाव माजिवडे तालुका व जिल्हा ठाणे, वीर सावरकर मार्ग ठाणे (पश्चिम)-४००६०१ या जागेबाबत झालेला दिनांक ९ ऑक्टोबर, १९९२ रोजीचा मळ विक्री करारनामा जो नोंदणी क्र.सीएचए/ . ६१९१/९२ धारक उपनिबंधक ठाणे जिल्ह यांचे कार्यालयात नोंदणीकृत आहे ते हरवले

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, सदर हरवलेल्या दस्तावेजाच्या आधारावर कोणा सोबतही कोणताही व्यवहार करु नये. जर कोणी असा व्यवहार केला असल्यास आजच्या तारखेपासून **७ दिवसात** खाली नमुद केलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे.

स्थानिक पोलीस ठाणे, राबोडी पोलीस ठाणे ठाणे (पश्चिम) येथे एफआयआर क्र.११७८) २०२३ अंतर्गत दिनांक ०८.१०.२०२३ रोर्ज एफआयआर नोंद केली आहे. जर कोणास सापडल्यास संपर्क श्रीमती वर्षा रश्मीकांत दलाल पत्ता: बी१-६०४, साकेत कॉम्प्लेक्स, वीर सावरकर मार्ग. ठाणे (पश्चिम)-४००६०१.



ON LINE AUCTION Shankar Ramchandra AUCTIONEERS (GOVERNMENT AUCTIONERS 128, M.G. Road, Camp, Pune-1. PH.: 2634041

पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग

दि. 27/10/2023 रोजी स. 11:00 वा. आमच्या संकेतस्थळावर www.srauctioneers.co.in वर खालील स्क्रॅप मटेरियल विकले जाईल. लोखंड / लाकडी / स्टॉल / हातगाडी / कपडे / कटलरी / प्लास्टिक / टायर्स / ट्यूब आणि इतर मटेरियल जास्त प्रमाणमध्ये. टिप :- 1) मालाची पाहणी दि. 23/10/2023 ते 26/10/2023 रोजी स. 10 ते 4 वा. खराडी, थेरवडा जुने संगमवाडी, घोलेरोड, दसरा चौक, परामौन्ट गोडाउन, मगरपट्टा गोडाउन येथे करावी 2) हातगाडी व स्टॉल तोडून डिलेव्हरी देण्यात येईल. कागदपत्रे आणि पार्टीसिपेशन फी ऑक्शनीयर्स ऑफिस मध्ये दि - , 26/10/2023 सं. 5:00 वाजेपर्यंत जमा करावे. कागदपत्रे आणि कॅश ऑक्शनच्या दिवशी घेतले जाणार नाहीत. अधिव माहितीसाठी वरील संकेतस्थळावर भेट द्यावी. संपर्क क्र - 8956132120

PUBLIC NOTICE

I Adv. Roshan A. Baig my Client Late. MANOHAR MAHADEV GOREGAONKAR, a Member of the EKTA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at AGRIPAADA CST NO.1870 (PT) MADHAVRAO GANGAN ROAD BYCULLA (W) MUMBAI - 400011. holding Flat No. 1801/18TH floor in the building of the society, died on 07TH JULY 2022 vithout making any nomination.

On behalf of my client. I hereby invite claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors of the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of **15 days** from the publicatior of this notice,, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased nember in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be deal with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society between 6.00 PM, to 9.00 PM, from the date of oublication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of

Place: Mumbai

Adv. Roshan A. Baig

नोटीस

या नोटीसव्दारा तमाम लोकांना कळविण्यात येते की, वरील संस्थेतील स्वप्नसिद्धी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, इमारत क्र. डी आर - १, एम एम आर डी वसाहत, शिवाजी नगर, राम् देर रोड, गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४००१०४ असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रम खालील सदर सभासदाँच्या नावे सदनिका असन त्याचा नंतर त्यांचा खालील वारसांनी त्याचा नावे सदनिक स्तांतरीत करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरित संस्थाकडे लेखी अर्ज केले आहे. संस्थेच्या सद्र् सभासद्गि महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतदीनुसार संस्थाकड् वारस नोंद केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदार व्यतिरिक्त इतर कोणीही मुळ संदर सभासदांच ारसदार असल्यास किंवा वारसदारबाबत इतर कायदेशीर सह- वारसदारची काही हरकत आसल्य आशा व्यक्ती किंवा संस्थनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांच्या आता वरील सचिव यांच्यार्श र्ग सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुरात्यासह कार्यालयांनी वेळात सायकाळी ६ ते या वेळेत संपर्क साधावा विहीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षपे न आल्यास संस्थाकडे बारसदार म्हणन अर्ज केलेले आर्जदराचा त्या सदर सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था आशा अर्जदार व्यकतीचा नावे त्या सदर सभासदाचे भाग व संस्थातील सदनिक हस्तांतरीत करेल व कायदेशीर कार्यवाहीकरीता संबंधीत प्रशासकीय कार्यालयाकडे शिपारस करेल . त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्यार्ह प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी) कार्यकारी मंडळींची असनार नाही.

ायत सभासद सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसांची सूची

इमारत नं.	रूम नं.	सदर सभासदांचे नाव	अर्जदार वारसांचे नाव	नाते
डी आर - १	१२०	श्री. अशोक बंडू नाईक	श्रीमती रेखा अशोक नाईक	पत्नी

राजकमार पी. मोहित वकील आणि नोटरी (भारत सरकार)

क्रांतिवीर लहुजी सावे नगर, एमआयडीसी रोड क्र. १९ स्थळ : मंबई सन सिटी हॉटेलच्या मागे, अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०१९ दिनांक : २२/१०/२०२३

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे

अशील श्री. अश्विन सुरजमलभाई मेहता व श्रीमती तृप्ती अश्विनकुमार मेहता यांनी फ्लॅट क्र.बी/१, गौतम नगर, दत्त मंदिर रोड, व्हीसीटी, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ तसेच सर्व अधिभारापासुन मुक्त आणि कोणत्याही स्वरुपाचे विवाद, दावा, मालकी हक व तारणापासुन मुक्त असलेले भागप्रमाणपत्र क्र.१६ धारक अनुक्रमांक ७६ ते ८० (दोन्हीसह) असलेले पुर्णपणे भरणा केलेले समभाग विक्री व हस्तांतर करण्यास मंजुरी दिली आहे. पुढे त्यांनी **मे. स्वस्तिक ट्रेडिंग कंपनी** आणि **रिकेश्वर सिंग** यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबत झालेला दिनांक २४ मार्च, १९७६ रोजीचा पुर्वीचा मुळ करारनामा पुर्वीच्या मालकांकडून घेतलेला नाही किंवा हरवला आहे आणि आजच्या नारखेपर्यंत सापडलेले नाही

जर कोणा व्यक्तीस सदर करारनामा किंवा अधिकार दस्तावेज सापडल्यास खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे आणि जर कोणा व्यक्तीस, बँकेस किंवा वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेबाबत वारसाहक्क, शेअर्स, तारण भाडेपट्टा, मालकी हक्क, परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे दावा, अधिकार, हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर दाव्यांच्या पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सद्र सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसात** कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय आमचे अशिलाच्या नावे व्यवहार पुर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही.

दिनांक: २२.१०.२०२३ ठिकाण: मुंबई

सही/-निसर्ग राजेश मेहता वकील मुंबई उच्च न्यायालय द्वारा: ए/१५०१, पॅलेस रॉयल, लिबर्टी गार्डन रोड नं.१, साई सरोवर हॉटेलच्या समोर, मालाड (पश्चिम),

मंबई-४०००६४.



मोबा.:९३७२४८५८२४.

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड

नोंद.कार्यालय: दी न्यु महालक्ष्मी सिल्क मिल्स प्रा.लि., मथुरादास मिल्स कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३, द्र::0२२-६६८११६००; वेबसाईट:www.morarjee.com; ई-मेल:corporatesecretarial@ashokpiramalgroup.com; सीआयएन:एल५२३२२एमएच१९९५पीएलसी०९०६४३

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

			(((((
	एकत्रित				
		संपलेले वर्ष			
तपशील	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षाित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षाित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	(१०५४)	५१२५	४४५१	२०६८७	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(२७५५)	(३४७९)	(১४०४)	(१५२४६)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३६८८)	(६७५३)	(১४०४)	(१८५२०)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(` ′			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(১১३६)	(६७५३)	(১४०४)	(१८५२०)	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष	(` ′	, ,	, ,	
नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(३६८३)	(६७२४)	(४०५२)	(१८५०२)	
समभाग भांडवल	२५४३	२५४३	२५४३	२५४३	
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	-	_	(३०३७७)	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)				,	
मूळ	(१०.१५)	(१८.६०)	(११.१४)	(५१.00)	
सौमिकृत	(१०.१५)	(१८.६०)	(११.१४)	(48.00)	
,					

. . सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.morarjee.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल.

(रु. लाखात)

कार्यकारी उपाध्यक्ष

(डीआयएन:000४४९७२)

एकमेव						
संपलेली तिमाही						
३०.०६.२०२३ अलेखापरिक्षाित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षाित	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षाित			
१०५४	५१२५	४४५१	२०६८७			
(२७५५)	(३४९६)	(8088)	(१५२६३)			
, ,	, ,	, ,				
(३६८८)	(६७७०)	(8088)	(१८५३७)			
(35,00)	(ફહહવ)	(8086)	(१८५४२)			
	मो	रारजी टेक्स्टाईल्स				
		•	सही/-			
		हर्षव	र्धन ए. पिरामल			
	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित १०५४ (२७५५)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित १०५४ (२७५५) (३६८८) (३६८८) (६७७५)	संपलेली तिमही ३०.०६.२०२३ ३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित १०५४ ५१२५ ४४५१ (२७५५) (३४९६) (४०४८) (३६८८) (६७७०) (४०४८) मोरास्जी टेक्स्टाईल्स			

नम्ना ब जाहीर अधिसूचन (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्वीडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम १२ अन्वये)

		34 4 1.14.1 3 (31.44)
भ०	या इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया) प्रायव्हेट	लिमिटेडच्या भागधारकांचे लक्ष वेधण्याकरि
अ.	तपशील	वर्णन
क्र.		
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	भव्या इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	२४ जानेवारी, २००५
Ą	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	कंपनी निबंधक - मुंबई
γ	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	यु४५२००एमएच२००५पीटीसी१५०७९६
ų	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः ५०४, लोपेझ रेसिडेन्सीज, बी विंग, प्लॉट सीटीएस ७ ७१ ते ४, मंडपेश्वर, गाव दहिसर (प.), मुं शहर, मुंबई-४०००६८(महाराष्ट्र)
ξ	अपतदारी ठराव प्रक्रिया समाप्ती तारीख	१७.१०.२०२३
b	कॉर्पोरेट ऋणकोंची परिसमापन प्रारंभ तारीख	१७.१०.२०२३
۷	परिसमापक म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक	गौतम सिंघल नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी- पी0१४३७/२०१८-१९/१२२४०
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे परिसमापकाचे पत्ता व ई-मेल	सी-३५, तळमजला, विवेक विहार, फेझ-१, नवी दिल्ली- ११००९५. ई-मेल: gautam@klfindia.com
१0	परिसमापकासह पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचे पत्ता व ई–मेल	इमॅक्युलेट रिझोल्युशन प्रोफेशनल्स प्रायव्हेट लिमिटेड, युर्ग क्र.११२, १ला मजला, टॉवर ए, स्पेझेज कमर्शियल कॉम्प्लेक सेक्टर ४७, सोहना रोड, गुरगाव-१२२०१ ई-मेल: liq.bhavyainfra@gmail.com
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	१६.११.२०२३
		·

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १७.१०.२०२३ रोजी **भव्या इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटे**डच् गरिसमापन प्रारंभाचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, न्यायपीठ-१, मुंबई यांनी दिला आहे. भव्या इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडच्या भागधारकांना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्य परिसमापकाकडे १६.११.२०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे

आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. अन्य इतर धनकोंनी त्यांच्या दाव्य पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

दिनांक: २१ ऑक्टोबर, २०२३ ठिकाण: नवी दिल्ली

गौतम सिंघ भव्या इन्फ्रास्ट्रक्चर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे परिसमापर नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-00१/आयपी-पी0१४३७/२0१८-१९/१२२

PUBLIC NOTICE

अर्जदार वारसांचे नाव

श्री. सुरेश दत्ताराम म्हादे

क्रांतिवीर लहजी सावे नगर, एमआयडीसी रोड क्र. १९,

सन सिटी हॉटेलच्या मागे, अधेरी (पूर्व) मुंबई - ४०० ०१९.

वकील आणि नोटरी (भारत सरकार)

नाते

मुलगा

Written proposals are invited on behalf of our client "Seth Manji Narsi Sadavrat Trust PTRA 1977 (Mumbai)" for redevelopment of the property more particularly described in the schedule hereunder written. The redevelopment shall be subject to:

1. Sanction of the Charity Commissioner under Section 36(1)(a) of the Maharashtra Public Trust Act 1950 On "AS IS WHERE IS" and "AS IT IS

2. Any other permission required under any other Act

Reputed firms/persons interested in redevelopment are requested to give their proposal duly signed within 15 days from the date of publication of this notice, the same shall be accompanied with Demand Draft / Bankers Cheque of Rs. 51,00,000/- (Rupees Fifty One Lakh Only), in favour of "Seth Manji Narsi Sadavrat Trust". Offers received after 15 days from the date of publication of this notice shall not be considered

All such written proposals shall be opened in the presence of the Trustees, on the next immediate working day and the winning bidder shall be declared on the said day in the office of the advocates of the trust - Xpress Legal at the address mentioned below.

Re-development offer letter will be accepted in the office of the undersigned during the office working hours i.e. 10 am to 6 pm from Monday to Friday along with a payment of Rs. 25.000/- (Rupees Twenty Five Thousand Only) by Demand Draft, which shall be Non-Refundable. Further our client shall not be bound to assign any reason whatsoever for rejecting any offers and shall have absolute discretion to accept the offer of re-development in the best interest of the Trust.

On rejection / non-acceptance of the offer, the earnest money, so deposited by the offerer shall be refunded within 30 days of the offer being rejected. The Schedule above referred to all that piece and parcel of land bearing City Survey Number 5051 as per the property card, Village Dakor, Taluka-Thasara, District Kheda, Gujarat - 388225 admeasuring 567.08 square metres as per the property card

Xpress Legal Shiv Shankar Tower, Plam Beach Rd, Sector 1, Sanpada, Navi Mumbai, Maharashtra 400703

Advocates for Seth Manji Narsi Sadavrat Trust

LLOSIDS ENGINEERING MORKS

दिनांक: २० ऑक्टोबर, २०२३

लॉइडस् इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेड (पुर्वीची लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड) नॉद. कार्यालय: प्लॉट नं. ए्-५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुखाड, ठाणे-४२१४०१

कॉर्पोरेट कार्यालय: ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांड्रंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोन:०२२-६२९१८११ ई-मेलः infoengg@lloyds.in, वेबसाईटः www.lloydsengg.in, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीए

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात एकमेव एकत्रित तिमाही संपलेले वर्ष ३०.०९.२३ ३०.०९.२२ 30.08.23 ३०.०९.२३ ३०.०९.२३ 39.03.23 30.09.23 30.09.23 ालेखापरिक्षित अलेखापरिक्षित नेखापरिक्षित कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न 3988.08 99408.30 30.05 ८३८०.३४ 92398.39 30.05 कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष 9820.98 २०१२.८३ 4909.84 साधारण बाबपूर्व) 2339.66 044.94 3८99.८४ 2339.66 3८98.८४ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा विशे साधारण बाबनंतर) 2339.८८ 044.94 **१४८७.**९६ ३८१९.८४ 90६२.८३ ४९२१.९५ ३८१९.८४ 2339.८८ करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशे साधारण बाबनंतर) 044.94 3982.64 90६२.८३ 9606.84 9263.80 3842.39 9८६0.२8 ३१४४.१६ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) १८९०.९६ 9082.80 9304.84 ३१९६.६१ 9८७२.२७ 3900.92 भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती भाग) 900८८.७८ ९८८६.९८ 90६३६.९८ ९८८६.९८ ९८८६.९८ 90022.02 900८८.७८ इतर समभाग, लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार 9889.84 मूळ उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)(रु.) 0.90 0.06 0.92 0.30 0.96 0.30 0.90 0.30 सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)(रु.) 0.30 0.96 0.90 0.30

कंपनीचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे वित्तीय वर्ष २०२३ –२०२४ मध्ये स्थापित इंडएएस २८ सहकारी संपर्क पासून सहकारी व संयुक्त भागीदारीमधील गृंतवणूक, इंडएएस११० एकत्रित वित्तीय अहवाल याच्या तरतुदी अंतर्गत प्रथमच साद

परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ द्वारे साधुरितप्रमाणे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloyds.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एनएसईएलच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

लॉडडस इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेडकरित (पुर्वीची लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड) सही/- मुकेश आर. गुप्त अध्यक्ष व पूर्णवेळ संचालव

करण्यात आले आहे. मागील कालावधीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्ष सादर करणे आवश्यक नाही आणि म्हणून एकत्रित वित्तीय निष्कर्षात तुलनात्मक आकडे देण्यात आलेले नाही.

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २० ऑक्टोबर, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद् पटावर घेण्यात आले

दिनांक: २० ऑक्टोबर, २०२३